

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक २०

**सभावृत्तांत**

दिनांक : ०१/०३/२०१३

वेळ : दुपारी ३.०० वाजता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०१/०३/२०१३ रोजी दुपारी ३.०० वाजता महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेत खालील सन्मा. सदस्य उपस्थित होते.

- १) मा. प्रसाद शेटी - सभापती
- २) मा. ननवरे जितेंद्र बाबा
- ३) मा. नितीन ज्ञानेश्वर लांडगे
- ४) मा. शितोळे शैलजा बाबुराव
- ५) मा. नेटके सुमन राजेंद्र
- ६) मा. आल्हाट धनंजय मुरलीधर

या शिवाय मा.सावंत - सह आयुक्त, मा.डॉ.गायकवाड - प्र.आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मा. चाकणकर - प्रभारी नगरसचिव, मा.माछरे - विशेष अधिकारी, मा.शरद जाधव - कार्यकारी अभियंता हे अधिकारी उपस्थित होते.

-----

दिनांक १५/०२/२०१३ व २१/०२/२०१३ रोजी झालेल्या सभेचा ( कार्यपत्रिका क्र.१९ ) सभावृत्तांत कायम करणेत आलेचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

ठराव क्रमांक : १२०

विषय क्रमांक : १

दिनांक : ०१/०३/२०१३

विभाग - पाणीपुरवठा

सुचक : मा.जितेंद्र ननावरे

अनुमोदक : मा. सुमन नेटके

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.पापु/ड/१५/१२/२०१३, दि.२४/०१/२०१३

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

स्थानिक सन्मा. नगरसदस्य व सन्माननीय नगरसदस्या यांची मागणी विचारात घेता जुनी सांगवी येथील जुनी ६ लाख लीटर क्षमतेची टाकी पंप हाऊस व संप पाइन्

नविन १५ लाख लिटर क्षमतेची नवीन उंच टाकी बांधणेकामी येणा-या र.रु. १,१५,९५,६३३/- (अक्षरी र.रु.एक कोटी पंधरा लाख पंच्याण्णव हजार सहाशे तेहतीस फक्त ) चे खर्चास प्रशासकीय मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृतांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.महापालिका सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक : १२१  
दिनांक : ०१/०३/२०१३  
सुचक : मा.नितीन लांडगे  
संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.प्रशा/१/कावि/१६३/२०१३, दि.१६/०२/२०१३  
विषय - उपमुख्यलेखापाल (अंतर्गत लेखापरिक्षक) या पदावर पदोन्नतीने करावयाच्या नेमणूकीस मान्यता मिळणेबाबत.

विषय क्रमांक : २  
विभाग - प्रशासन  
अनुमोदक : मा.जितेंद्र ननवरे

विषय क्रमांक २ चा विचार पुढील सभेचे वेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक : १२२  
दिनांक : ०१/०३/२०१३  
सुचक : मा.धनंजय आल्हाट  
संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.YCMH/ACAD/२५/२०१३, दि.२०/०२/२०१३  
मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

विषय क्रमांक : ३  
विभाग - वाय.सी.एम.एच.  
अनुमोदक : मा.शैलजा शितोळे

MUHS-PCMC P.G.Institute साठी प्रस्तावा सोबतचे प्रपत्र अ मध्ये नमूद केलेल्या ५४ पदनामाची ३३२ पदापैकी आवश्यक असणारा Teaching व Ancillary स्टाफ प्रपत्र ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण २६ पदनामाची १९८ पदे निर्माण केल्यास अंदाजे दरवर्षी र.रु.१३,७५,९२,०००/- एवढा खर्च अपेक्षित असून सदरची पदनिर्मिती करणेस व त्याकामी येणा-या खर्चास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृतांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा. महापालिका सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक : १२३  
दिनांक : ०१/०३/२०१३  
सुचक : मा.सुमन नेटके  
संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.प्रशा/१/कावि/१८३/२०१३, दि.२१/०२/२०१३  
विषय - सहाय्य आयुक्त पदावर पदोन्नतीने करावयाच्या नेमणूकीस मान्यता मिळणेबाबत.

विषय क्रमांक : ४  
विभाग - प्रशासन  
अनुमोदक : मा.जितेंद्र ननवरे

विषय क्रमांक ४ चा विचार पुढील सभेचे वेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक : १२४

विषय क्रमांक : ५

दिनांक : ०१/०३/२०१३

विभाग - क्रीडा

सुचक : मा.धनंजय आल्हाट

अनुमोदक : मा.नितीन लांडगे

संदर्भ : १) मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/१/कावि/३०१/२०१३,  
दि.०६/०२/२०१३

२) मा.क्रीडा समिती सभा दिनांक २१/०२/२०१३ ठराव क्रमांक ४७

प्रस्तावात सविस्तर क्रीडा धोरण मसुदा परिशिष्ट - अ, क्रीडा धोरण मसुदा परिशिष्ट - ब, क्रीडा धोरण मसुदा परिशिष्ट - क, क्रीडा धोरण मसुदा परिशिष्ट - ड, मध्ये नमुद केलेप्रमाणे मनपा क्रीडा धोरण मसुद्यास मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीमार्फत मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( प्रसाद शेट्टी )

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/ २२८ /२०१३

दिनांक : ०१/०३/२०१३

  
प्र.सिगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी- ४११ ०१८

प्रत - सर्व संबंधीत शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे

पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.